

कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती जि.पुणे  
च्या सुपे उपबाजार आवारामध्ये नवीन  
शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास  
प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक: कृबास-०१२५/प्र.क्र.१९२/२१-स,  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई - ४०० ०३२,  
दिनांक:- ८ जुलै, २०२५.

**संदर्भ:-**

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम (भाग-२), दि.२०/०९/२०१९.
- २) सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१०/इमा-२, दि.२५/०९/२०१९.
- ३) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थस-२०२३/प्र.क.४३/अर्थ-३, दि.१२/०८/२०२३.
- ४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.कृबास-०३२३/प्र.क्र.११९/२१-स, दि.१९/१२/२०२३.
- ५) पणन संचालक, पुणे यांचे पत्र क्र.पणन-५/कृउबास बारामती/तुकडोजी महाराज/शे.भ/प्रस्ताव १३७३,१३७४,१३७५/२०२५, दि.०७.०५.२०२५.
- ६) पणन संचालक, पुणे यांचे पत्र क्र.पणन-५/कृउबास संत तु.महाराज/शेत.भवन/पुर.मा/२२४२/२०२५, दि.०२.०७.२०२५

**प्रस्तावना:-**

“राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” या योजनेंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी, शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी, तसेच, शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही तेथे नवीन शेतकरी भवन बांधणे, तसेच, ज्या बाजार समितीच्या परिसरात शेतकरी भवन अस्तित्वात आहे परंतु सुस्थितीत नाही अशा शेतकरी भवनाची दुरुस्ती करण्यासाठी शासन अनुदान उपलब्ध करून देण्यास संदर्भ क्र.४ येथील दि.१९.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत पणन संचालक, पुणे यांनी संदर्भ क्र.५ येथील पत्रान्वये कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती ता.बारामती जि.पुणे यांच्या मुख्य बाजार आवार, सुपे उपबाजार व जळोची उपबाजार या ३ ठिकाणी ३ नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली आहे.

तथापि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत शासन निर्णय दि.१९.१२.२०२३ नुसार प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी केवळ एक शेतकरी भवन अनुज्ञेय

असल्याने, पणन संचालकांनी संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये बाजार समितीने केलेल्या विनंतीनुसार प्राप्त प्रस्तावांपैकी, कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामतीच्या सुपे उपबाजार आवारामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत नवीन शेतकरी भवन बांधण्यास मंजूरी मिळण्याची विनंती केली आहे.

त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती जि.पुणे या बाजार समितीच्या सुपे उपबाजार आवारामध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या एकूण रु.१५२.९६ लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती जि.पुणे या बाजार समितीच्या सुपे उपबाजार आवारामध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी बाजार समितीने तयार केलेल्या रु.१,५२,९५,८५०/- (अक्षरी रुपये एक कोटी बावन्न लक्ष पंच्याणव हजार आठशे पन्नास फक्त) एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती जि.पुणे या बाजार समितीचे सल्लागार अभियंता यांनी सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारीत बाजार समितीच्या सुपे उपबाजार आवारामध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

(Rs in Lakhs)		
Sr.No.	Details	Amount
1	Work Portion	1,19,68,479/-
2	Additional Royalty Charges	14,093/-
3	Quality Control Testing Charges	1,09,975/-
4	GST 18%	21,54,326/-
5	Labour Insurance Charges 1 %	1,19,685/-
6	Electrification 5%	9,57,478/-
	<b>Total</b>	<b>1,52,95,850/-</b>

३. सदर अंदाजपत्रकास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

- १) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेबाबतच्या संदर्भाधीन दि.१९.१२.२०२३ च्या मूळ शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहतील.
- २) बाजार समितीने पणन मंडळाचे कर्ज/अंशदान याबाबतचे प्रमाणपत्र जोडलेले नसल्याने, सदर कागदपत्राची पूर्तता करून घेण्यात यावी.
- ३) सदर शेतकरी भवन बांधकामाच्या अंदाजपत्रकास पणन संचालनालयात कार्यरत असलेल्या उप अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तांत्रिक मान्यता (Technical Sanction) प्रदान करावी. त्यानंतरच विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्यात यावेत.
- ४) संबंधित बाजार समितीचे सचिव यांनी सदर बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जि.पुणे यांना सादर करावा.
- ५) शेतकरी भवनाचे बांधकाम प्रशासकीय मान्यतेच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात यावे.

६) दि.१९.१२.२०२३ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या रु.१५२.९१ लक्ष किंमतीच्या मॉडेलपेक्षा कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती जि.पुणे या “अ” वर्गातील बाजार समितीने सुपे उपबाजाराकरीता शेतकरी भवन बांधण्यासाठी तयार केलेले रु.१,५२,९५,८५०/- किंमतीचे अंदाजपत्रक जास्त किंमतीचे असल्याने, त्यांना शासनाने निश्चित केलेल्या मॉडेलनुसार रु.१५२.९१ रकमेच्या ५०% प्रमाणे रु.७६.४६ लक्ष इतके शासन अनुदान अनुज्ञेय राहिल. बाजार समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील उर्वरित निधी बाजार समितीने स्वनिधी/कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून बांधकाम करणे बंधनकारक राहिल.

बाजार समितीस अनुज्ञेय असलेले रु.७६.४६ लक्ष शासन अनुदान ५०% : ५०% याप्रमाणे २ टप्प्यात वितरीत करण्यात येईल.

७) सदर शेतकरी भवनाचा दैनंदिन खर्च, देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळावरील खर्च, वीज व पाणी देयके इ.वरील खर्च हा संबंधित बाजार समितीने करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारे निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

४. सदरहू खर्च "मागणी क्र.व्ही-३, मुख्य लेखाशिर्ष- ४४३५-इतर कृषि विषयक कार्यक्रम यावरील भांडवली खर्च, ०१, पणन व गुणवत्ता नियंत्रण, १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका, (००)(०३) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधणे (कार्यक्रम) (४४३५ ००९३) ५४, गुंतवणूका" या लेखाशिर्षाखाली खर्ची दर्शविण्यात यावा.

५. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२०.०९.२०१९ च्या शासन निर्णयान्वये व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि.२५.०९.२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०८१७५९५२०३०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( माधवी सं. शिंदे )

अवर सचिव , महाराष्ट्र शासन

प्रति,

१. पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
३. उप अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम विभाग, पणन संचालनालय, पुणे.
४. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जि.पुणे.
५. सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती जि.पुणे.
६. निवड नस्ती/२१-स.